# THE GAEKWAR MILLS LIMITED

CIN NO. L17120MH1949PLC007731 Registered Office: 2/2, Fir- Grd, Plot-2, New Sion CHS, Swami Vallabhdas Mag, Road No 24, Sindhi Colony, Sion, Mumbai- 400022 E-mail:gaekwarmills1928@gmail.com; Website:www.gaekwarmills.in

STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR

(Rup	pees in lakhs except per share data)		Stand	alone	
Sr	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
No.		31.03.2022 Audited	31.03.2021 Audited	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited
1	Total Income from Operations	59.40	5.80	76.65	21.93
2	Net profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	-665.84	-2.39	-655.98	-198.24
3	Net profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)		-2.39	-655.98	-198.24
4	Net profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-665.84	-2.39	-655.98	-198.24
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-665.84	-2.39	-655.98	-198.24
6	Equity Share Capital	200.00	200.00	200.00	200.00
7	1,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,				-
8	Earnings Per Share of (Rs 10/- each) a) Basic (Rs.) b) Diluted (Rs.)	-33.29 -33.29	-0.12 -0.12	-32.80 -32.80	-9.91 -9.91

The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended 31st March 2022 Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) www.bseindia.com and on the website of the Company www.gaekwarmills.in.

(2) The above financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Boar of Directors at their respective meetings held on May 27, 2022. For and on behalf of board of directors of THE GAEKWAR MILLS LIMITED

Place : Mumbai. Date: 27th May 2022

#### **PIRAMAL ENTERPRISES LIMITED**

Regd. Office: Piramal Ananta, Agastya Corporate Park Piramal Opposite Fire Brigade, Kamani Junction, LBS Marg. Kurla (West), Mumbai 400-070

CIN: L24110MH1947PLC005719 Tel No.: (91 22) 38023000/4000: Fax No.: (91 22) 38023084 Email Id: complianceofficer.pel@piramal.com Website: www.piramal.com

#### NOTICE

(for attention of Equity Shareholders of the Company) Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ('Act') read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ('the Rules').

The Rules, inter alia, provide that shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more, are to be transferred to the Demat account of the IEPF Authority. The complete details of the concerned shareholders whose dividends

are unclaimed/unpaid for seven consecutive years or more and whose shares are due for transfer to IEPF have been made available on the website of the Company https://www.piramal.com/investor/ shareholder-information/unclaimed-dividend/. The Shareholders are requested to verify details of uncashed dividends and the shares that are due for transfer to the IEPF Authority.

The Company has communicated individually to the concerned shareholders at their registered address whose shares are now due to be transferred in the month of September 2022 to the IEPF Authority and the shareholders whose email IDs are registered with the Company/RTA records, have been sent individual notice over email in respect of above. Further, we would request the shareholders, who have not registered their email IDs, to kindly register the same with the Company/RTA by mailing their folio details along with ID/address proof to piramal.irc@linkintime.co.in.

In case Company does not receive any valid claim from the concerned shareholders by 5th September, 2022, the Company shall with a view to comply with the requirements set out in the Rules, initiate necessary steps to transfer the shares held by the concerned shareholders to the Demat account of the IEPF Authority by the due date as per the procedure stipulated in the Rules and without further notice in the following manner:

In case of shareholders holding the shares in:

- Physical Form The Company would be issuing new share certificate(s) in lieu of original share certificate(s) held by them for the purpose of dematerialization and transfer of shares to the Demat account of the IEPF Authority and upon such issue, the original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable
- Dematerialized Form The Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in their Demat account in favour of the Demat account of the IEPF

The shareholders may further note that the details as made available by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the said Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF Authority pursuant to the Rules.

Shareholders may also note that both the unclaimed dividend and corresponding shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules which are on the website www.iepf.gov.in.

For any queries/information/clarification on the above matter shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd., Unit: Pirama Enterprises Limited, C-101, 247 Park, L B S Marg, Vikhroli (West) Mumbai - 400083 Tel No.: (022) 4918 6000/4918 6270, e-mail: iepf.shares@linkintime.co.in

For Piramal Enterprises Limited

Mumbai May 30, 2022

Date:- 30.05.2022

Place:- New Delhi

Bipin Singh Company Secretary

### Neclife NECTAR LIFESCIENCES LIMITED

Regd. Office: Vill. Saidpura, Tehsil Derabassi, Distt. S.A.S. Nagar (Mohali), Punjab -140507, CIN: L24232PB1995PLC016664 Tel. +91·17 62·532 001, Email: cs@neclife.com, Website: www.neclife.com Extract of Audited Consolidated Financial Results for the Quarter and the year ended 31.03.2022 (Rs in Lacs unless stated otherwise)

Sr. No.	Particulars	Quarte	er ended	Year E	nded	
140.		31-03-2022	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	
1	Total income from operations	54,743.51	40,731.17	192,554.78	176,481.41	
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordianary items)	1,798.36	(1,040.75)	3,408.05	(5,945.26)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordianary items)	1,798.36	(3,572.23)	3,408.05	(8,476.74)	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,166.00	(4,097.47)	2,504.67	(7,326.38)	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,248.45	(4,058.25)	2,587.54	(7,286.53)	
6	Equity Share Capital	2,242.61	2,242.61	2,242.61	2,242.61	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	106,547.90	103,960.36	106,547.90	103,960.36	
8	Earnings Per Share (of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations) Basic :	0.52	(1.83)	1.12	(3.27)	
	Diluted :	0.52	(1.83)	1.12	(3.27)	
Not	e: 1. Key Standalone financial information (Audited) of				10.27	
Par	ticulars		er ended	Year Ended		
		31-03-2022	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	
Turnover		54,742.88	40,799.47	192,492.23	176,226.91	

2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulatio 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results (including standalone results) are available on the Company's website i.e. http://www.neclife.com/investor\_relations.php and on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. The Board of Directors hereby declare that audit reports does not have any modified opinion. 3. Previous year figures have been regrouped and reclassified wherever necessary to make them comparable with current period.

1,165.81

(3,570.78)

(4,096.02)

3,435.33

2,531.95

By Order of the Board of Directors Date: 30.05.2022 Place: Chandigarh

The **ALL-NEW Business Standard App** Making Devices Smart, Insight Out.



**Business Standard Insight Out** 

**Business Standard** 

Profit / (Loss) before Tax Profit / (Loss) after Tax

# WHAT'S ON PAPER MATTERS.

To book your copy, SMS reachbs to 57575 or email us at order@bsmail.in

**Business Standard** 

Insight Out





business-standard.com



# **Oswal Agro Mills Limited**

(CIN: L15319PB1979PLC012267) Corporate Office: 7th Floor, Antriksh Bhawan, 22, Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001

Extract of the Audited Standalone Financial Results for	or the Quar	ter and Ye	ar ended 3	1 <sup>sh</sup> March	, 2022
				(Amount	in ₹ Lakhs
			Stand	alone	
Particulars		Quarter Ended		Year	Ended
T a nodia 3	31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)
Total Income from Operations	826.16	-	1,602.80	1,102.13	2,926.69
Net Profit/(Loss) for the period/year (before tax)	53.62	49.85	358.86	323.16	1,108.87
Net Profit/(Loss) for the period/year after tax	41.32	36.46	247.94	270.54	540.32
Total Comprehensive income for the period/year [comprising profit/(loss) for the period/year (after tax) and Other comprehensive income (after tax)]	29.10	36.46	249.86	258.32	537.05
Paid up Equity Share Capital ( Face Value of ₹10/- each)	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48
Other equity (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	46,063.78	45,805.46
Basic and Diluted Earnings per share (Face Value of ₹10/- each)	0.03	0.03	0.18	0.20	0.40

Note:- The above is an extract of the detailed format of the Quarterly and Year ended Standalone Audited Financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.oswalagromills.com. Figures for the quarters ended 31 March 2022 and 31 March 2021 are the balancing figures between audited figures for the full financial year and the reviewed year to date figures upto the third quarter of the respective financial years

For Oswal Agro Mills Limited

B N Gupta CEO and Whole Time Director DIN: 00562338

Extract of the Audited Consolidated Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2022

				(Amount	in ₹ Lakhs)			
	Consolidated							
Particulars		Quarter Ended		Year I	Ended			
, and and	31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)			
Total Income from Operations	826.16	•	1,602.80	1,102.13	2,926.69			
Net Profit/(Loss) for the period/year (before tax)	53.61	49.85	358.86	323.16	1,108.87			
Profit for the period/Year after tax but before share of net profit of investments accounted for using equity method	41.31	36.46	247.94	270.54	540.32			
Net Profit/(Loss) for the period/year after tax	492.86	334.53	682.48	1,909.32	2,320.11			
Total Comprehensive income for the period/year [comprising profit/(loss) for the period/year (after tax) and Other comprehensive income (after tax)]	499.93	334.61	721.41	1,916.49	2,331.61			
Paid up Equity Share Capital ( Face Value of ₹10/- each)	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48	13,423.48			
Other equity (excluding revaluation reserves) as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	67,422.80	65,506.32			
Basic and Diluted Earnings per share (Face Value of ₹10/- each)	0.37	0.25	0.51	1.42	1.73			

Note:- The above is an extract of the detailed format of the Quarterly and Year Ended Consolidated Audited Financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the stock exchange website www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.oswalagromills.com. Figures for the quarters ended 31 March 2022 and 31 March 2021 are the balancing figures between audited figures for the full financial year and the reviewed year to date figures upto the third quarter of the respective financial years For Oswal Agro Mills Limited

> B N Gupta CEO and Whole Time Director DIN: 00562338

Regd. Office: Near Jain Colony, Vijay Inder Nagar, Daba Road, Ludhiana - 141 003 (Punjab) | Contact: 0161- 2544313; website: www.oswalagromills.com; Email ID: oswal@oswalagromills.com

Date:- 30.05.2022

# शेतकऱ्यांनी धान खरेदीबाबत काळजी करण्याचे कारण नाही – पालकमंत्री

चंद्रपूर , दि.३० : केंद्र सरकारने राज्याला धानाचा खरेदी कोटा कमी दिला आहे. हा कोटा वाढवून देण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारला पत्र पाठवले असून पुढील दोन-तीन दिवसात धान खरेदीचा कोटा वाढवून मि ळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान खरेदीबाबत काळजी करण्याचे कारण नाही, असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रःपष्ट केले. राज्यात नऊ जिल्हे

धान उत्पादक असून एकूण शेतकऱ्यांची नोंदणी १ लक्ष ३३ हजार ४४३ झाली आहे. तसेच संपूर्ण राज्यासाठी धान खरेदीचे उद्घिष्ट ११ लक्ष क्विंटल आहे. चंद्रपूरम ध्ये ४ हजार १४३ शेतकरी नोंदणी झाली असून धान खरेदीचे उद्घिष्ट ३९ हजार ९२१ क्रिंटल आहे. म हाराष्ट्राची धान उत्पादकता १.८६ एलएमटी असून केंद्र शासनाने केवळ १.५० एलएमटी धान खरेदीस मान्यता दिली आहे. यात

फेडरेशनकरिता १.१० एलएमटी तर आदिवासी विकास मंडळाला ०.४० एलएमटी इतके धान खरेदीचे उद्घिष्ट नेमून देण्यात आले आहे. राज्य शासनाने अतिरिक्त धान खरेढीचा फेरप्रस्ताव केंद्र शासनाला पाठवला असून यावर लवकरच तोडगा काढला जाईल व धान खरेदीबाबत शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री वडेट्टीवार यांनी व्यक्त

#### **CONART ENGINEERS LIMITED®**

CIN:L45200MH1973PLC017072 Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society, Nr Solanki Palace, 3rd Road, Old Khar ( W ) Mumbai - 400052 Web: www.conartengineers.com; (E): celcs@conartengineers.com

Statement of Standalone Audited Financial Results for the year Ended

		31st March, 2022 (Rs in Lakhs except EPS								
				(		. ,				
			Quarter End	ed	Year I	Ended				
Sr.	Particulars	31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21				
No.		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)				
		(I)	(II)	(III)	(IV)	(V)				
1	Total Income (Net)	1145.59	908.57	1022.94	3655.88	2170.99				
2	Net Profit	59.92	64.09	42.94	173.53	140.93				
3	Net Profit before tax	59.92	64.09	42.94	173.53	140.93				
4	Net Profit after tax	46.91	50.16	25.27	128.47	103.52				
5	Total Com. Income(after tax)	49.32	52.02	12.41	169.45	81.33				
6	Paid-up share capital	314.00	314.00	314.00	314.00	314.00				
7	Reserves (excluding RR)	1794.07	1744.73	1624.61	1794.07	1624.61				
8	Secu. Premium A/C	197.74	197.74	197.74	197.74	197.74				
9	Net Worth	2305.80	2256.47	2136.35	2305.80	2136.35				
10	EPS (Basic and diluted)	1.49	1.60	0.80	4.09	3.30				
	. T			1.10						

Notes: The above is an extract of the detailed format of Year ended financial results filed with the stock exchange under regulation 33 of the SEBI (LODR) regulations, 2015. The full format of the Yearly financial results are available on the Stock Exchanges Website www.bseindia.com and Companies website www.conartengineers.com. By Order of the Board of Directors

Place: Vadodara (Jitendra S.Sura) Dated: 30th.May. 2022 Chairman & Managing Director

#### **RAPID INVESTMENTS LIMITED**

CIN:L65990MH1978PLC020387
Regd. Office: 107, Turf Estate, Off. Dr. E Moses Road, Shakti Mill Lane, Mahalaxmi-400011
Website: www.rapidinvestments.co.in; Email: rapidinvestor@gmail.com; Mob.: 9322687149
EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED

	31ST MARCH, 2	2022		(R	s. In LAKH)
Sr.	Particulars	Quarter ending	Current Year	Year	Previous Year
No.	Falticulats		ending	quarter ending	ending
		31-03-2022	31-03-2022	31-03-2021	31.03.2021
1	Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period (before Tax,	11.47	48.12	13.17	61.89
3	Exceptional and/or Extraordinary items)  Net Profit / (Loss) for the period before tax	0.22	0.64	2.55	0.30
4	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.22	0.64	2.55	0.30
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	(0.13)	0.02	3.79	0.34
5	[Comprehensive Income for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.13)	0.02	3.79	0.34
6 7	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as	131.00	131.00	131.00	131.00
8	shown in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each)	82.53	82.53	82.51	82.51
O	(for continuing and discontinued operations) -	(0.01)	0.00	0.29	0.03
	Diluted:	(0.01)	0.00	0.29	0.03
Not	te:				

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and on the companies website: www.rapidinvestments.co.ir For RAPID INVESTMENTS LTD

Director (Nina Ranka) Date: 30-05-2022

Ended 31.03.202

1.440.79

200.29

200.29

154.29

41.62 700.00

786.65

#### **JUPITER INDUSTRIES & LEASING LIMITED** Regd. Office: 209, Maker Bhavan III, 21 New Marine Lines, Mumbai - 400 020. (CIN No. L65910MH1984PLC032015)

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended

	31st	March, 202	22	(R	s.in lakhs)
Sr.	Particulars	Quarte	r Ended	Year	Ended
No.		31.03.2022 Audited	31.03.2021 Audited	31.03.2022 Audited	31.03.2021 Audited
1. 2.	Total Income from operations (net) Net profit/ (Loss) from ordinary	-	0.19	-	2.07
3.	activities after tax Net profit/ (Loss) for the period	(2.16)	(1.97)	(6.44)	(5.43)
	after tax (after extraordinary items)	(2.16)	(1.97)	(6.44)	(5.43)
4. 5.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance	100	100	100	100
6.	Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs.10/- each)	-	-	(292.20)	(285.77)
	Basic : Diluted :	(0.22) (0.22)	(0.20) (0.20)	(0.64) (0.64)	(0.54) (0.54)
	e: The above is an extract of the d	etailed forma		ited Financial	

the Quarter & Year ended 31st March, 2022 filed with the Stock Exchange under Regulatio 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full forma of the Audited Financial Results for the Quarter & Year ended 31st March, 2022 are available. on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com.

For Jupiter Industries & Leasing Ltd

Date: 30th May, 2022

Hemant D. Shal



#### पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड

**Piramal** CIN: L24110MH1947PLC005719

नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉपोरेट पार्कः अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. दुर.क्र.:९१-२२-३८०२३०००/४०००, फॅक्स क्र.९१-२२-३८०२३०८४, वेबसाईट:www.piramal.com ई-मेल:complianceofficer.pel@piramal.com

#### सूचना

(कंपनीच्या समभागधारकांचे लक्ष वेधण्याकरिता) गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीचे शेअर्स हस्तांतरण.

कंपनी कायदा २०१३ (कायदा) चे कलम १२४(६) च्या तरत्दीनुसार सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (अधिनियम) तरतुदीनुसार कंपनी सदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे.

नियमानुसार ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशसंदर्भात शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात

ज्या संबंधित भागधारकांचे ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले. देण्यात न आलेले लाभांश आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरणास देय आहेत यांचे संपुर्ण तपशील कंपनीने त्यांच्या https://www.piramal.com/investor/ shareholder-information/unclaimed-dividend/ वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत आणि भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी आयर्डपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरणास देय असलेले शेअर्स आणि रोख न केलेले लाभांशाचे तपशील पडताळून घ्यावे.

कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे सप्टेंबर, २०२२ महिन्यात हस्तांतरीत करावयाचे आहेत त्या सर्व संबंधित भागधारकांना कंपनीने वैयक्तिक पत्र व्यवहार त्यांच्या नोंद पत्त्यावर केलेला आहे आणि ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/ आरटीए नोंदीत आहेत त्यांना वरीलबाबत ई-मेलवर वैयक्तिक सूचना पाठविली आहे. यापुढे आम्ही भागधारकांना विनंती करीत आहोत की, ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांनी piramal.irc@linkintime.co.in त्यांचे आयडी/निवासी पुराव्यासह त्यांचे फोलिओ तपशील मेल करून कंपनी/आरटीएकडे कृपया नोंद करून घ्यावेत.

जर कंपनीला दिनांक ५ सप्टेंबर, २०२२ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही वैध दावा प्राप्त न झाल्यास नियमात नमुद आवश्यकतासह कंपनीद्वारे संबंधित भागधारकांद्वारे धारण शेअर्सचे हस्तांतरण आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात खालील पद्धतीत पुढील सूचना न देता आणि नियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल:

भागधारकांकडे खालीलप्रमाणे भागधारणा असल्यास:

- वास्तविक स्वरुपात डिमॅट उद्देशाकरिता त्यांच्याद्वारे धारण मुळ भागप्रमाणपत्रऐवजी नविन भागप्रमाणपत्र कंपनी वितरीत करेल आणि आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्सचे हस्तांतरण करेल आणि अशा वितरणानंतर मुळ भागधारकाच्या नावे नोंद असलेले मुळ भागप्रमाणपत्र रद्द केले जाईल आणि पुढे व्यवहारयोग्य नसेल.
- डिमॅट स्वरुपात आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्याच्या नावे त्यांचे डिमॅट खात्यामध्ये असलेले शैअर्सचे हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाईमार्फत डिमॉझिटरीने कंपनीद्वारे सुचित केले जाईल.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, वेबसाईटवर उपलब्ध असलेली कंपनीद्वारा दिलेली सर्व माहिती व तपशील ही सदर नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे शेअर्स हस्तांतरण उद्देशाकरिता कंपनीदारे नविन भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सचना समजण्यात यावी. कृपया नोंद असावी की, नियमानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही.

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील सर्व लाभ यावर www.iepf.gov.in वेबसाईटवर उपलब्ध नियमाअंतर्गत विहित प्रक्रियानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा

वरील प्रकरणात काही प्रश्न/सूचना/स्पष्टीकरणकरिता भागधारकांनी कृपया संपर्क कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर.:०२२-४९१८६०००/४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in.

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता बिपीन सिंग मुंबई ३० मे, २०२२ कंपनी सचिव

## **RELIC TECHNOLOGIES LIMITED**

CIN No: L65910MH1991PLC064323 REGD. OFF: J-BLOCK, BHANGWADI SHOPPING CENTRE, KALBADEVI ROAD, MUMBAI- 400002 EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(Rs in LACS, Exc					Except EPS)		
		STANDALONE		(	ED		
Particulars	Ouarter ended 30/09/2019	Corresponding 3 months ended 31-03-21	Year ended 31-03-22	Quarter ended 31-03-22	Corresponding 3 months ended 31-03-21	Year ended 31-03-22	
	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	AUDITED	
Total income from operations	39.99	35.14	183.31	40.04	35.14	183.36	
Net Profit for the period (before Tax and Exceptional items)	5.36	10.26	55.60	5.38	10.22	55.62	
Net Profit for the period before tax (after Exceptional items	5.36	10.26	55.60	5.38	10.22	55.62	
Net Profit for the period after tax (after Exceptional items)	-0.42	2.09	49.83	-0.15	2.05	50.10	
Total Comprehensive Income for the period[ Comprising Profit for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-0.42	2.09	49.830	-0.15	2.05	50.1	
Paid up Equity Share Capital	360.00	360.00	360.00	360.00	360.00	360.00	
Earnings per share (before extraordinary items) (of Rs.10/-each) Basic/ Diluted	-0.01	0.06	1.38	-0.01	0.06	1.39	
Earnings per share (after extraordinary items) (of Rs.10/- each) Basic/ Diluted	-0.01	0.06	1.38	-0.01	0.06	1.39	

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 31.03.2022 filed Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of BSE at www.bseindia.com and on Company's website.

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 30.05.2022

For Relic Technologies Limited

Baijoo Raval Executive Director DIN: 00429398

For Swasti Vinayaka Synthetics Ltd Rajesh Podda Managing Director

# जाहीर सूचना

SWASTI VINAYAKA SYNTHETICS LIMITED

EXTRACT OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022 (Rs. in Le

**Particulars** 

Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or

(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary items)
Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional and/o Extraordinary items)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period/after tax) and Other Comprehensive Income (after tax)

and Other Comprehensive Income (after tax)]
Equity Share Capital
Reserves (excluding Revalua
Reserve) as shown in the
Audited Balance Sheet of the

previous year Earnings Per Share of Re. 1 /- each) (for continuing

and discontinued operations)
Basic & Diluted :

Date : 30th May, 2022

Quarter Ended 31.03.2022

712.1

97.80

43.87

(1.00) 899.92

760.72

Note: The above is an extract of the detailed format of Annual Financial Results file with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements), Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of BSE at www.bseindia.com and Company's website www.swastivinayaka.com

Quarter Ended 31.03.2021

udited

545.98

111.06

65.06

786.65

Year Ended 31.03.2022

Audited

2.047.39

228.60

228.60

174.67

3.99 899.92

760.72

lace: Mumba

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. <mark>इदयनारायण रामहित दुबे</mark> हे सदनिका क्र.**१०६** 'एच' विंग, १ला मजला, 'न्यु सुर्यकिर्ती नगर को-ऑप.हौ.सो.लि.' म्हणून ज्ञात सोसायटी, क्षेत्रफळ ४६७ चौ.फु. (बिल्टअप), जमीन सर्व्हे क्र.१३० (नवीन), ९३ (जुना), हिस्सा क्र.भाग गाव आचोळे, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व) ता. वसई, जि. पालघर-४०१२०९ या जागेर निवासी आहेत आणि माझ्या अशिलाकडन अनुक्रमांक २०६ ते २१० धारक भागप्रमाणपत्र क्र.*श*् नुसार मुळ भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले असून

जर कोणा व्यक्तीस सदर हरवलेले मुळ दस्तावेजाबाब आक्षेप, दावा, असल्यास त्यांनी कागदोपत्री पराव्यांसह सदर सचना प्रकाशन तारखेपासन **दिवसांत** लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तोकडे कळवावे. अन्यथा असे सर्व आक्षेप/दावा त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जाईल किं जर कोणा व्यक्तीस वर नमुद केले दस्तावेज सापडल्यास त्यांनी कृपया खाली नमुद केलेल्य ात्त्यावर आणुन द्यावेत.

दिनांक:३१.०५.२०२२ सही / - आर.एल. मिश्र वकील उच्च न्यायालय, मुंबई ठिकाण: मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्व गनकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९

## YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.

Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L65920MH1993PLC073309

Extract of AuditedStandalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2022 (Rs. In Lakhs)									
		STANDALONE				CONSOLIDATED			
Particulars		Quarter Ended Year Ended		Quarter	Ended	Year Ended			
		31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	
1. Total Income	35.84	145.43	166.02	348.61	181.67	145.43	311.85	348.61	
<ol><li>Net Profit/(Loss) before Exceptional items and Tax</li></ol>	11.31	17.28	40.94	145.80	(13.98)	17.28	15.65	145.80	
<ol><li>Net Profit/(Loss) before tax after Exceptional items</li></ol>	11.31	17.28	40.94	145.80	(13.98)	17.28	15.65	145.80	
4. Net Profit/(Loss) after tax	16.59	21.53	40.94	141.47	(25.80)	21.53	(1.45)	141.47	
5. Total Comprehensive Income for the period net of tax	(3.17)	7.32	136.39	330.44	(45.56)	7.32	94.00	330.44	
6. Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	
7. Other Equity	-	-	706.31	569.92	-	-	682.57	569.92	
8. Earnings Per Share									
1. Basic:	(0.02)	0.04	0.80	1.94	(0.16)	0.04	0.66	1.94	
2. Diluted:	(0.02)	0.04	0.80	1.94	(0.16)	0.04	0.66	1.94	

Notes:
1. The above audited consolidated and standalone financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of the Audit Committee and Indiana Provided House Committee Provided House Co Directors at their respective meetings held on 30th May, 2022 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements Regulations 2015 (as amended), The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Sectio 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).

The above is the extract of the detailed format of Quarterlyfinancial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly /Annual Financial Results are available at www.bseindia.com and www.yashmanagement.in By order of the Boar For Yash Management and Satellite Ltd

Date: 31st May 2022

# रोज वाचा

#### **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that the followin Share Certificate as mentioned below,standin in the name of Late.Gangadhar Budhaji Sonawane of Flat.No.4702 of Shram Safalya Co-Op Hsg Society Ltd.Bldg.No.153 Kannamwar Nagar-1, Vikhroli ( East), Mumbai 400083 have been reported Lost/Stolen and that Application for issue of Duplicate Share Certificate in lieu of the Lost/Stolen Share Certificate has been made with the society.Any Individual Corporate having any objection against issue of the Duplicate Share Certficate of Late.Shri Gangadhar Budha Sonawane may convey his /their objection in writing to the society within a period of 15 days of publication of this notice. Details of the share certificate are as follows Flat No.4702, Share Certificate distinctive No.146 - 150.

For and on behalf of Shram Safalya Date: 31.05.2022, of Shram Safalya Place:Mumbai. Co-Op Hsg Society Ltd.

#### **SVA INDIA LIMITED**

CIN: L51909MH1981PLC281775

Ph no. (O) 022 - 22886789/98, (F) 022 - 22886855,
Email: cs@svaindia.com, Website: www.svaindia.com
EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR T

QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2022									
(Rs. In Lakh Excep									
		Stand		Consolidated					
Particulars	Quarter ended March 31, 2022	Quarter ended March 31, 2021	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021	Year ended March 31, 2022	Year ended March 31, 2021			
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)			
Total income from operations (net)	16	31.16	163.66	65.18	163.66	65.18			
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax Net Profit / (Loss) for the period after tax	-55.38	-5.11	-6.22	-61.66	-6.22	-61.66			
(after Extraordinary items)	-55.38	-5.11	-6.22	-61.66	-6.22	-61.66			
Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet	330.26	330.26	330.26	330.26	330.26	330.26			
of previous year) Earnings Per Share		0	438.46	544.36	438.46	544.96			
(before extraordinary items) (of `10/- each) Basic & Diluted: Earnings Per Share	-1.68	-0.15	-0.19	-1.87	-0.19	-1.87			
(after extraordinary items) (of 10/- each) Basic & Diluted:	-1.68	-0.15	-0.19	-1.87	-0.19	-1.87			

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the guarter and year ended on March 31, 2022 The full format of the Audited Financial Results for the Quarter and year and year and of the Market of Audited Financial Results on the Quarter and year and year and of the Stock Exchange under Regulation 33 of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and year ended on March 31, 2022, are available on the Stock xchange's websites: www.bseindia.com and on the Company's website: www.svaindia.com

> By order of the Board For SVA India Limited

Date :May 30, 2022 Place: Mumbai

Director DIN: 08150291

#### **SVARAJ TRADING AND AGENCIES LIMITED** CIN: L51100MH1980PLC022315

Registered Office: Office No.30, 2nd Floor, 380/82 Amruteshwar CHSL, J.S.S. Road, Mumbai-400002. Tele Nos.: 022-22053575; Website:svarajtrading.com, Email id: svarajtradingagencies@gmail.com STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

Harendra Gupta

Managing Director DIN:05335662

Sr.		Qi	arter end	Year ended		
No.	Particulars	31.03.2022	31.12.2021	31.03.2021	31.03.2022	31.03.2021
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited
1	Total Income from operations	17.63	15.68	57.50	103.22	139.51
2	Profit(-Loss) before tax for the period	7.90	7.61	45.51	70.71	99.95
3	Net Profit(-Loss) for the period	(10.52)	7.61	20.35	52.29	74.79
4	Total Comprehensive Income for the period	(10.52)	7.61	20.35	52.29	74.79
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00	1,475.00
6	Basic and diluted EPS	(0.07)	0.05	0.14	0.35	0.51
lot	3					

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31, 2022 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the quarter and financial year ended on March 31, 2022 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.svarajtrading.com.

for and on behalf of the Board of Directors of Svaraj Trading and Agencies Limited

Place: Mumbai Date: 30th May 2022

# S V TRADING AND AGENCIES LIMITED

CIN: L51900MH1980PLC022309

Registered Office: Office No.006, Building No.1, Vasant Aishwarya C.H.S.Ltd, Mathuradas Extn. Road, Kandivali (W) Mumbai-400067 Tele Nos.: 022-65027372; Website:svtrading.co.in, Email id: svtradingandagencies@gmail.com

STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(Rs. In Lakhs, except EPS )

Sr.		Quarter Ended				Year Ended	
No.	Particulars	31-03-2022	31-12-2021	31-03-2021	31-03-2022	31-03-2021	
		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
1	Total Income from operations	98.88	-	96.77	98.92	103.22	
2	Profit(-Loss) before tax for the period	93.83	(4.43)	91.08	80.18	83.79	
3	Net Profit(-Loss) for the period	72.96	(4.43)	101.41	59.31	94.13	
4	Total Comprehensive Income for the period	(1,199.79)	(4.43)	101.41	(1,213.44)	94.13	
5	Paid-up equity share capital (Face Value of Rs.10/- each)	1,710.00	1,710.00	1,710.00	1,710.00	1,710.00	
6	Basic and diluted EPS	(7.02)	(0.03)	0.59	(7.10)	0.55	

The above is an extract of the detailed format of the standalone financial results for the quarter and year ended on March 31, 2022 filed with the Stock Exchange under regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the standalone financial results for the quarter and year ended on March 31, 2022 are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and Company website i.e. www.svtrading.co.in.

for and on behalf of the Board of Directors of

S V Trading and Agencies Limited

Place: Mumbai Date: 30th May, 2022

Gopal Lal Paliwal Managing Director DIN: 06522898



#### COMFORT COMMOTRADE LIMITED CIN:L51311MH2007PLC175688

Registered Office Address: A-301, Hetal Arch, S.V. Road, Malad (West), Mumbai-400064: Phone No.: 022-6894-8500/08/09, Fax: 022-2889-2527; Email: ipo-commotrade@comfortsecurities.co.in; Website: www.comfortcommotrade.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

(Rs. in lakh, except EPS										
Sr.	Particulars		Standalone			Consolidated				
No.		Quarter Ended 31.03.2022	Year Ended 31.03.2022	Corres ponding Quarter Ended 31.03.2021	Corres ponding Year ended 31.03.2021	Quarter Ended 31.03.2022	Year Ended 31.03.2022	Corres ponding Quarter Ended 31.03.2021	Corres ponding Year ended 31.03.2021	
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	
1	Total Income	3726.11	15179.47	2596.23	8016.48	3726.21	15188.50	2628.67	8049.41	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	(47.63)	440.87	(502.49)	1404.31	(71.07)	396.77	(505.51)	1392.98	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax, (after Exceptional items)	(47.63)	440.87	(502.49)	1404.31	(71.07)	396.77	(505.51)	1392.98	
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and after Exceptional items)	(49.88)	202.51	(478.17)	1193.71	(73.32)	158.41	(481.19)	1182.38	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(49.88)	202.51	(478.17)	1193.71	(73.32)	158.41	(481.19)	1182.38	
6	Equity Share Capital (Face Value Rs.10/- Each)	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	1002.00	
7	Reserves (excluding revaluation reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	0.00	1843.80	0.00	1641.29	0.00	0.00	0.00	0.00	
8	Earnings per Share (Basic and diluted) before and after extraordinary items	(0.50)*	2.02	(4.77)*	11.91	(0.73)*	1.58	(4.80)*	11.80	

**Note:** The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results are available on the stock exchange website at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and also on the Company's website at <a href="www.comfortcommotrade.com">www.comfortcommotrade.com</a>.

For and on behalf of the Board of Directors of

Managing Director - DIN:00398458